

Date: 14/02/2025

To, Listing Compliance Department BSE Limited Phiroze Jeejeebhoy, Tower, 25th Floor, Dalal Street, Mumbai – 400 001

Scrip Code: 538964

Dear Sir / Madam,

Subject: Submission of Newspaper publication under Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

With reference to the above mentioned subject and pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings for publication of Unaudited Financial Result for the quarter and nine months ended on December 31, 2024 under Regulation 33 of SEBI (LODR), Regulations, 2015 published in newspapers viz. Active Times (English) and Mumbai Lakshdeep (Marathi).

The said newspaper advertisement provides a Quick Response (QR) Code and the weblink of the Company's website to access complete financial results for the said period.

You are requested to kindly take note of the above.

Thank You.

Yours faithfully, For Mercury Laboratories Limited

Krishna Shah Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Head Office & Factory - 1:

2/13-14, Gorwa Industrial Estate, Gorwa, Vadodara - 390 016, Ph. : 0265 2477900 | 906 | 908 E-mail : mllbrd@mercurylabs.com Factory - 2:

Halol-Vadodara Road, Vill. : Jarod, Vadodara - 391 510.

E-mail: mllbrd@mercurylabs.com

Regd. Office:

1" Floor 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai - 400 002. Ph.: 022 22015441. Ph.: 022 66372841. E-mail: secretarial@mercurylabs.com

PUBLIC NOTICE

, **Shweta Bhimsaria** (Age 42 Years), Rd STD 391, The Arbour, Sector 63 Gurugram 122001 Certified that on th complaint made to Amboli Polic Station, Mumbai (Reg. No. 64/2025 dated 07.02.2025) Missing documen

1) SOA 2) Allotment letter of residentia house 3) BBA & 4) Payment Receipt Documents of this description are missing from Link Road, Fun Gali of 10.10.2024.

hereby inform that if anyone finds the above missing documents please send them to the above address.

Contact: Shweta Binod bhimsaria (Contact No. 9820061014) Date: 14.02.2025 Location: Mumbai

Signature/- shweta Binod bhimsaria PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, my clien Mr. Dilip Laxman Kadam and his wife Mrs. Vedashree Dilip Kadam had purchase Flat no. A/302, 3rd Floor, area admeasurin about 545 Sq. Ft. i.e. 50.65 Sq. meter Building known as Yashwant Swapna Co-op Hsg. Soc. Ltd., from Mr. Yatish Chandrakar Dhabale & Other 1, duly stamped and registered under registration no. 9142/2006 on 17/10/2006, with the office of sub-registra of assurance Vasai - 2, Mrs. Vedashree Dilip Kadam expired on 13/04/2017 and according my client Mr. Dilip Laxman Kadam is sole owner of the said flat. Any person having an claim or right in respect of the said flat by way o inheritance, share, sale, mortgage, lease, lie license, gift, possession, possession of origina title deeds or encumbrances howsoever or otherwise is hereby required to intimate to the indersigned within 15 days for date o publication of this notice of my client's such claim, if any, with all supporting documents falling which the transaction shall be completed without reference to such claim and the claims, if any, of such person shall be treated as waived and not binding on ou clients. Objection without written an documentary evidence will not be considered. THE SCHEDULE OF THE FLAT

Flat no. 302, A wing, 3rd floor, area admeasuring about 545 Sq. Ft. i.e. 50.65 Sq meters, Building known as Yashwant Swapn Co-op., Hsg. Soc. Ltd., constructed on N. A Land bearing S. No. 299/A. H. No. 6. Iving being and Situated at Village: Virar, within th area of the sub Registrar of assurance at

Dated: 14/02/2025 Mr. Nandan D. Bhagat (Adv. For Dilip Laxman Kadan Office:- 111, M. G. Shopping Centre, Near Dr Joshi Child Hospital, Opp., Railway Station, Vira (West), Tal. Vasai, Dist. Palghar, Pin. 401303

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that MR NANDKISHOR PANDURANG MEHER is the legal owner and in possession of Flat No. 303, on 3[™] Floor, A wing, Building No. 10 of society known as ASHISH COMPLEX BLDG NO. 10 CO-OP HOUSING SOCIETY LTD, situated a C.S.C Road No.04, Dahisar (East) Mumbai-400068 along with Ten shares Rs.50/- each bearing distinctive Nos. 20 to 210 vide Share Certificate No. 2 ed by ASHISH COMPLEX BLDG NO (hereinafter referred to as "THE SAID FLATAND THE SAID SHARES").

That the Original Stamp Duty Receip of Builder Agreement for Sale executed between Goyal Properties and Estate Pv Ltd and Mr. Nandu Pandurang Mehe pearing Registration No. P-2125-1994 dated 07.04.1994 are misplaced and los by MR. NANDKISHOR PANDURANG MEHER who has lodged a Missing Report which has been registered vide Missing Register No. 19853-2025 in Dahisar Police Station at Mumbai on Dated

Any person or persons having an claim, right, title or interest against any said Flat or any part thereof by way of Sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease easements, tenancy, lien, Licence, gift bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise howsoever are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of 14 day from the date of publication nereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have

SCHEDULE OF THE PROPERTY ALL THAT Flat No. 303, on 3rd Floor, A wing, Building No. 10 of society known as ASHISH COMPLEX BLDG NO. 10 CO OP HOUSING SOCIETY LTD, situated a C.S.C Road No.04, Dahisar (East) Mumbai-400068, situate on land bearin C.T.S. No. 1416, 1420, 1423, 1424 Village Dahisar, Taluka Borivali, M.S.D. MR. PRASHANT A. RANE

MIK. FRASHANI A. KANE Advocate High Court. Off. No.02, Ground floor, Building No. G-01, New Misquitta Nagar CHS Ltd., Below Krishna Nursing Hospital, Opp. UCO Bank, Harishankar Joshi Road, Dahlsar (E), Murmbai 400 068. P

APPENDIX - 16 [Under the Bye-law No. 34] Notice, inviting claims of objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the

Capital/ Property of the society. Late Mr. Chhotalal P. Somaiya, joint member of Shree Hind Co operative Housing Society Limited having, address at N.S. Mankikar Marg, Sion, Mumbai – 400 022 and holding Flat bearing No. 1 in the Building no. 2 of the society, died or 26.11.2019 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants. objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital property of the society within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and othe proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objection are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society.

A copy of the registered bye-laws o the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 9:00 A. M. to 6:00 P.M. from the date of publication of the notice till the

date of expiry of its period. For and on behalf of Shree Hind Co-operative Housing Society Limited. Hon. Secretary Place: Mumbai Date:14.02.2025

EMERALD LEISURES LIMITED

CIN:L74900MH1948PLC006791 Address: Plot No.366/15, Club Emerald Swastik Park, Near Mangal Anand Hospital, Chembur, Mumbai, Maharashtra, 400071 Email id: info@clubemerald.in; website: www.clubemerald.in (Extract of Un-audited Financial Result for the Quarter & Nine Months ended 31st December 2024)

JB@

Date: 13.02.2025

SL		Qı	uarter Ended	l	Nine Mont	ths ended	Year Ended
No.	Particulars	31-12-24 (Un-audited)	30-09-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-12-24 (Un-audited)	31-12-23 (Un-audited)	31-03-24 (Audited)
1	Total income from operations	440.90	310.21	442.07	1115.46	1171.74	1659.31
2	Total Expenses	688.93	625.59	636.50	1957.39	1882.72	2632.47
3	Net Profit/ (Loss) before tax and exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.00
4	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
5	Net Profit/ (Loss) after Tax	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-973.16
6	Total Comprehensive Income	-248.03	-315.39	-194.42	-841.93	-710.98	-969.99
7	Equity Share Capital (F.V @5/-)	750.93	250.31	250.31	750.93	250.31	250.31
8	Earning Per Share Basic	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98
	Diluted	-1.65	-2.27	-1.40	-5.91	-5.12	-6.98

Note: The above is an extract of the detailed format of Quarter ended December 31st, 2024 Un-audited Financial Results filled with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations 2015. The above financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors a their meeting held on 13th Febuaray, 2025.



For Emerald Leisures Limited Rajesh Loya Whole Time Director & CFO

DIN: 00252470

(Rs in Lakh)


A B INFRABUILD LIMITED

Registered Office: 1st Floor, Shubhangan CHS Ltd. 104, Jawahar Nagar Near Railway Crossing Goregaon (West) Mumbai 400062. **Telephone No.:-** 86525 19991 CIN No.:- L45202MH2011PLC214834 **Website:**-www.abinfrabuild.com **Email ID:-** cs@abinfrabuild.com Statement of Financial Results for the Quarter and Nine month ending 31st December, 2024

Sr.		Quarter ended Nine month ended 31.12.2024 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023					Year
No.	Particulars			31.12.2023 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	ended 31.03.2024 (Audited)
1	Total Income from operations (net)	7541.38	4790.42	5203.33	13765.18	16022.80	18448.79
2	Net Profit for the period						
ı	(before Extraordinary Items & Tax)	722.15	530.85	354.10	1320.01	1352.21	1598.49
3	Net Profit for the period before tax						
ı	(after Extraordinary Items)	705.16	507.08	354.10	1279.25	1304.00	1559.07
4	Net Profit for the period after tax	527.23	357.77	276.38	939.19	976.80	1141.74
5	Total Comprehensive Income for the period and						
	Other Comprehensive Income (after tax)	527.23	357.77	276.38	939.19	976.80	1141.74
6	Equity Share Capital	5323.24	4421.74	4421.74	5323.24	4421.74	4421.74
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)						3638.72
8	Earning Per Share (Before extraordinary items)						
	(of Rs 10/- Each)						
	a) Basic	0.99	0.81	0.63	1.76	2.21	2.5
	b) Diluted	0.87	0.81	0.63	2.03	2.53	2.9
9	Earning Per Share (After extraordinary items)						
	(of Rs 10/- Each)						
	a) Basic	0.99	0.81	0.63	1.76	2.21	2.50
l	b) Diluted	0.87	0.81	0.63	2.03	2.53	2.96
NO	TFS ·						

- The above results were reviewed by Audit Committee and approved by the Board of directors of the Company at its meeting held at Mumbai on 13th February 2025 and published in accordance with regulation 33 of the SEBI (Lisiting Obligations and Disclosur Requirements) Regulations, 2015.
- The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under Sectin 133 of the Companies Act, 2013, read together with the Ccompanies (Indian Accounting Stabdards) Rules, 2015 (as amended)
- The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the National Stock Exchange of India Limited and BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Results are available on the Stock Exchange websites, i.e. www.nseindia.com, www.bseindia.com and on the website of the company i.e. www.abinfrabuild.com or Please scan the QR code as given

Place : Mumba Date: 13-02-2025



BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate Office: Cerebrum It Park B2 Building 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra 41101: Branch Office: Gawande Complex, 1st floor, Near IDBI Bank, Opposite Bank Road, Kopergaon 423601, Maharashtra

1st floor, BHAISHREE VENTURES, Plot No 29, 45, Kamgar Chowk, Prabodhankar Thakare Nagar, N 2, Cidco, Aurangabad, Maharashtra 431007, Bajaj Housing Finance Limited 1st Floor Mahavir Nagar Chappal line Near ICICI bank Pandharpur 413304 Maharashtra, First Floor, Ramdas Patil, Market, Beside, Martand Vijay Petrol Pump, Bhusawal Road, Jamner, Maharashtra-424206, Ground Floor, Plot No. 30.Sr. No. 8 & 14/2, Jay Hind Tower Jay Hind Chock, Deopur Dhule Maharashtra Pin- 424005, 3rd floor, Gondal Rd, Udhyog Nagar Colony, Bhakti Nagar, Rajkot, Gujara

360002 Demand Notice Under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

Undersigned being the Authorized officer of M/s Bajaj Housing Finance Limited, hereby gives the following notice to the Borrower(s)/Co-Borrower(s) who have failed to discharge their liability i.e. defaulted in the repayment of principal as well as the interest and other charges accrued there-on for Home loan(s)/Loan(s against Property advanced to them by Bajaj Housing Finance Limited and as a consequence the loan(s) have become Non Performing Assets. Accordingly notices were issued to them under Section 13 (2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 an rules there-to, on their last known addresses, however the same have been returned un-served/undelivered, as such the Borrower(s)/Co-Borrower(s) are hereby

1	Ш	intimated/informed by way of this publication notice to clear their o	utstanding dues under the loan facilities availed by them from time to tir	ne.
		Loan Account No./Name of the Borrower(s)/ Co-Borrower(s)/Guarantor(s) & Addresses	Address of the Secured/Mortgaged Immovable Asset / Property to be enforced	Demand Notice Date and Amount
		Branch: AURANGABAD (LAN No. H417HHL0979676 and H417HLT0992415) 1. BABASAHEB NIVRATIRAO MUNDHE (Borrower) 2. SONU BABASAHEB MUNDHE (Co- Borrower) Both At House No 25 Bajrang Vhila Near Cambrij Chouk Sundarwadi, Aurangabad, Maharashtra-431001	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: All The Piece And Parcel Of Property Row House No. B-25 And B-26 Bajrang Vhila, Having A Plot Area 49sq. Mtrs With A Total Area Of 98sq. Mtrs And Built Up Area Of 28.40 Sq. Mtrs Each Near Cambrij Choukn, Sundarwadi, Aurangabad. Bounded As East 6m Wide Road,, West A Type Row House, North Row House No. B-27, North Row House No. B-24	Rs. 41,34,573/- (Rupees Forty One Lac Thirty Four Thousand Five Hundred Seventy Three Only)
		Branch : JAMNER (LAN No. H4X3FRL0352604) 1.GAJANAN KADUBA CHAVAN (Borrower)	All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: The Common And Undivided Part Of The Gph No. 507 Admeasuring Total Area 53.43 Sq. Mtr., 575 Sq. Et al. (Josephs) Tal. Silied Print Auropached East.	Rs. 5,94,377/- (Rupees Five Lac Ninety Four

2. KADUBA BHIMAJI CHAVAN (Co- Borrower)
Both At Jambai Relgaon Tq. Sillod, Dist Aurangabad, 575 Sq. Ft., Of Jambhai Tal. Silod Dist. Aurangabad, East :- Thousand Three Hun Gph Of Vilas Shinde, West :- Road, North :- Road, South :- Seventy Seven Only) Maruti Mandir Sillod, Maharashtra-431112 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: All The Piece And Parcel Of Rs. 5,49,9971. (Rupees Property Western Part Of East Side Of Plot No. 1, Survey No. Five Lac Forty Nine 36, Admeasuring Area 53.15 Sq. Mt., Situated At Mohadi Pr Laing, Tal. 8. Dist. Dhule, East-Part Of Plot No. 1, West-Part Of Plot No. 2, South Eved Moths Dish No. 25. Branch : DHULE (LAN No. H4K2RL P0481032) . HABIBUR RAHEMAN ANSARI (Borrower) At 112/A, Chalisgaon Road, Dhule, Maharashtra-424001 2. HAMIDUR RAHEMAN ATIKU RAHEMAN ANSARI Of Plot No. I, , South-Road, North :- Plot No. 35 (Co- Borrower)

At H No 1 Chalisgaon, Road Mumbai Agra, Highway Road Dhule, Dhule, Maharashtra-424001 Branch : PUNE

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: FLAT NO 805 8TH FLOOR Rs. 25,93,0621-(Rupees Bull.DING NO L., TANISH ORCHID S NO 491/1 TO 7, CHARHOLI BUDRUK-412105 (LAN No. 402HSLEK193518 and 402TSHEK336386) 1. NEELESH CHAUHAN (Borrower) 2. RASHMI CHAUHAN (Co- Borrower) Two Only) Both At L Wing Flat No 805 Tanish Orchid Phase 2 491/1 To, 7, charholi Budruk Alandi, Moshi, Maharashtra-412105 Branch : AURANGABAD Schedule Of Property 1:all That Piece And Parcel Of The 31/01/2025 Non-agricultural Property Described As: Plot No B-18 Survey Rs. 46,02,43/- (Rupees No.37 Shri Vinayak Awas Rachna, Guru Ganesh Nagaropp Forty Six Lac Fifty Twent Hanuman Tekadi Pahadsinghpura Tg Dist Aurangabad- Thousand Two Hundred 431001, East: Plot No. B-19, West: Plot No. B-17, North: Forty Three Only) (LAN No. 417HSO84479857 and 417TOL84494738 and 417HSQ84494110 and 417TQL84504874) 2. ARCHANA PRADEEP UKEY (Co- Borrower) Existing Pathway, South : Plot Roth At Pl No 18 Vinavak Awas, Ne Hanuman Tekadi

Schedule Of Property 2: All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Flat No. 102 Flora Aprtment First Floor Having Carpet Area 74.90 Sq. Mtrs. Along With Terrace Area 3.87 Sq. Mtrs., Along With Car Parking 4.64 Sq., Mtrs., Situated Al Pathardi Tal. Dist. Nashik East- Marginal SpaceWest-flat No. 101, South-lift & Duct urangabad, Maharashtra-431001 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Gp Property No P. No. 924b, Rs. 5,84,040/- (Rupees Admeasuring 44.90 Sq. Mtrs., Narail Bagh, Near Main Road, Five Lac Eighty Four At Post & Tal- Soygaon, Dist – Aurangabad, Maharashta-431120, East-nph Of Ramdas Rudhaji Kaindare, West-nph Of Govinda Shamrav Koli , North-nph Of Suresh Sandu Bhoi, Scuth bout Deed Branch : JAMNER (LAN No. H4X3RLP0460123) 1. RAJENDRA KADUBA BAĞUL (Borrower) 2. MANDARAI KADURA BAGUL (Co. Borrower

Bothat.post. Soygaon, Tal. Soygaon, Nr. Pradip Tokij Sinema Aurangabad, Maharashtra-431120 South-govt Road All That Piece And Parcel Of The Non-agricultural 30th Jan 2025 Property Described As: FLAT NO 402, FOURTH FLOOR, Rs. 24,70,677L (Rupees SANT LALCHAND TOWER, CTS NO 2525B. Twenty Four Lac GANDHINAGAR IN MOUJE VADIVALE, TAL KARVIR DIST Seventy Thousand Six (LAN No. H427HLD1198558 and H427HLT1209175) 1. RAVI JERAMDAS CHAWLA (Through legal heir KOLHAPUR 416119 2. BHAVIKA RAVI CHAWLA (Co- Borrower) Both At Flat No 402 Fourth Floor Sant Lalchand Towe Siru Chowk Gandhinagar, Kolhapur, Kolhapur, Maharashtra-416119 Branch : PANDHARPUR (LAN No. 531RMSEI112445)

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: ALL THAT PIECE AND PARCEL OF Rs. 1089837 / (Rupees GAT NO 458)9/2 TOTAL AREA 55.ALAREA ROUT OF 0H 17 R Ten Lac Eighty Nine POT KHARAB 03 R SITUATED AT KARKANB TAL-1. SATISH NARAHARI DESHAMUKH (Borrower) . KALPANA SATISH DESHMUKH (Co- Borrower) Both At Deshmukh Wasti Karkamb Tal Pandharpu Dist. Solapur, Pandharpur, Maharashtra - 413304 All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: Plot No 43, Admeasruing 168.30 Sq. Mtrs., Golwadi, Gut No 78, Sai Sachhai City, Cidco Walling Forty Four Lac Six Mahanagar, Tq. & Dist. Aurangabad 431001-431001, East: The Plot No. 37, West: 9 Mtr. Internal Road, North: Plot No. 42, Only) Branch : AURANGABAD (LAN No. H417HHL0447399 and H417HLT0450705 and H417HLT0450706)

1. SHAILESH NARAYAN SONAWANE (Borrower) 2. SAKSHI SHAILESH SONAWANE (Co- Borrower) Both At PLOT NO 43 GUT NO 78, SAI SACHAI CITY AURANGABAD, MAHARASHTRA-431001 South: Open Space Of Sanction Layout Plan Branch : KOPERGAON (LAN No. H479ECN0406335 and H479HLP0251287

All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: All The Piece And Parcel Of C.t.s No.321 Area 42.1 Sq.mtr & C.t.s No.322 Area 46.1 Sq.mtr Its Sixteen Lac Ninety Six Having Nagarpalika Milkat Situated Within The Area Of Maule Kopargaon (nagarpalika), Tal. Kopargaon, Dist. Ahmednagar, Pin Code. 423601, East: Road, West: Cts No. 320, North: Bol South: Cits No. 320 and H479LPT0271080)

1. SHAILESH SATISH DAMBIR (Borrower) 2. SHOBHA SATISH DAMBIR (Co-Borrower) Both At NEAR JAIN SWETAMBAR MANDIR SARAF BAZAR, KOPERGAON, MAHARASHTRA-423601 Bol, South: Cts No. 323 Branch : PUNE All That Piece And Parcel Of The Non-agricultural Property Described As: FLAT NO. T2-1905 19TH FLOOR. Rs. 43,88,611/- (Rupees BUILDING NO T2 "VTP BEAUMONDE", MANJARI TALUKA FUNEL DIST. PUNE -412207 (LAN No. H402HHL0699590 and H402HLT0714575)

This step is being taken for substituted service of notice. The above Borrowers and/or Co-Borrowers Guarantors) are advised to make the payments of outstandi swith future interest within 60 days from the date of publication of this notice failing which (without prejudice to any other right remedy available with Baja; sing Finance Limited) further steps for taking possession of the Secured Assets/ mortgaged property will be initiated as per the provisions of Sec. 13(4) of the intritation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. The parties named above are also advised not to alienate te third party interest in the above mentioned properties. On which Bajaj Housing Finance Limited has the charge.

1. SHRIRAM ASHOK GAWADE (Borrower)

Opp Durgamata Mandir Dhanori, Pune,

At Hn 01 Road No 9f Survey No 26 Muniaba Wasti.

Date: 14.02. 2025 Place:-MAHARASHTRA Authorized Officer Bajaj Housing Finance Limited

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the Share Certificate No.111 for 05 share's pertaining to Flat No.28-C in Sagar Sangeet & Conversion Scheme CHS Ltd, located at 58, Shahid Bhagat Singh Road, Colaba, Mumbai-400 005, registered in the name of Mrs. Jeroo S. Irani, Mr. Farhad S Irani & Mr. Furrokh S. Irani has been misplaced/lost.

Any person(s) having objections or claims concerning the issuance of a duplicate share certificate should contact the society within 15 days from the publication of this notice. Date: 12-02-2025 For & On Behalf of

Place: Mumbai Sagar Sangeet & Conversion Scheme CHS Ltd, Sd/-

(Hon. Secretary)

(PROPOSED) RELIABLE HEIGHTS CO-OP. HSG. SOC. LTD

Add :- Survey No. 201, Village – Nilemore, Nallasopara (West), Taluka - Vasai, District - Palghar. Registar Of Housing Society Public Notice

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Society under Mofa Section 10 (1). The next hearing is kept on 20/02/2025 at 02:00 PM

M/s. Global Builders & Developers and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will no take.

Office: Administrative Building-A 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 13/02/2025

(Shirish Kulkarni) (SEAL) Competent Authority & District Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar DC INFOTECH & COMMUNICATION LIMITED

Regd. Office: Unit No 2, Aristocrate, Lajya Compound, Mogra Road, Andheri East CIN: U74999MH2019PLC319622 / Phone: 022-28329000

Email: info@dcinfotech.com / Website: www.dcinfotech.com Extract of Audited Standalone Financial Results for the quarter and half year ended 31.12.2024 Rs. in Lakhs

Sr. No.		Three Months Ended	Year to date	Corresponding 3 Months ended	Previous Year ended
		31.12.2024 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.24 Audited
-	Total Income from Operations	13404.78	38359.49	10220.18	46065.78
2		13404.76	30339.49	10220.10	40000.76
-	Net Profit/(Loss) for the period (before tax,		4440.07	005.70	4500.04
	Exeptional and / or Extra ordinary items	540.36	1446.37	285.70	1563.61
3	Net Profit/(Loss) for the period (before tax,				
	Exeptional and after Extra ordinary items	540.36	1446.37	285.70	1563.61
4	Net Profit / (Loss) for the period after tax &				
	Extraordinary items)	404.11	1078.34	216.56	1160.96
5	Total Comprehensive Income for the period				
	(Comprising profit / (loss) After tax and				
	other comprehensive income (after tax)	404.11	1078.34	216.56	1160.96
6	Equity Share Capital	1418.00	1418.00	1200.00	1300.00
7	Earnings Per Share Basic				
	(face value of Rs. 10/- each)	2.92	8.10	1.79	9.51
8	Earnings Per Share Diluted				
	(face value of Rs. 10/- each)	2.51	7.03	1.79	9.39
No	otes:				
1	The Above results have been recommer	nded by Audit	Committee a	ınd approved b	y the Board

of Directors at their respective meetings held on 13.02.2025
The above is an extract of the detailed Un-audited Standalone Financial Results for the

Quarter and Nine month ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz www.bseindia.com, www.nseindia.com and on the company's website www.dcinfotech.com.

For DC Infotech & Communication Limited

Chetankumar Timbadia Managing Director DIN - 06731478

MERCURY

MERCURY LABORATORIES LIMITED CIN:L74239MH1982PLC026341

Place: Mumbai

Dated: 13.02.2025

Regd. Office: First Floor, 18, Shreeji Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai-400 002, Maharashtra | Website:www.mercurylabs.com E-mail ID: secretarial@mercurvlabs.com, Tel No: 0265-2477952

UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, based on the recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Mercury Laboratories Limited ('the Company') at its meeting held on February 12, 2025 has approved the Unaudited Financial Results for the quarter and nine months ended on December 31, 2024 along with limited review report issued by the Statutory Auditors of the Company.

The aforementioned financial results along with the limited review report of the Statutory Auditors thereon are available on https://investor.mercurylabs.com/ and the said financial results can also be accessed by scanning the following Quick Response (QR) Code:

For Mercury Laboratories Limited Sd/-

Rajendra Shah **Managing Director**

Date: 12.02.2025 **DIN: 00257253** Place: Vadodara



AVISHKAR INFRA REALTY LIMITED

(FORMERLY KNOWN AS JOY REALTY LIMITED)

CIN:L65910MH1983PLC031230

REDG.OFF: 301, Nector House, Vinayak CHS, Beside Parshwanrh Appartment, Baji Prabhu Deshpande marg, vile Parle (w) Mumbai, Maharashtra, India - 400056, E-mail id: compliance.joyrealty@gmail.com, Phone: +91 95587 80710, website: www.joyrealty.in

LINALIDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024

						Amo	ounts in Lacs
Sr. No.	PARTICULARS	Three Months ended December 31, 2024 (Unaudited)	Preceding Three Months ended September 30, 2024 (Unaudited)	Corresponding Three Months ended December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2024 to December 31, 2024 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)	Year ended March 31, 2024 (Audited)
1.	Total income from operations	119.16	0.31	0.00	122.69	0.00	0.00
2.	Net Profit / (Loss) for the period before tax (before Exceptional and/or Extraordinary items#)	104.76	-21	-20-36	53.58	-72.31	-103.73
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	104.76	-21	-20-36	53.58	-72.31	-101.51
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	104.76	-21	-20-36	53.58	-72.31	-101.51
5.	Equity Share Capital	2240.33	2240.33	240.33	2240.33	240.33	240.33
6.	Earnings Per Share (of Rs. /- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.47) (0.47)	(0.09) (0.09)	(0.85) (0.85)	0.24 0.24	(3.01) (3.01)	(4.22) (4.22)

Place: MUMBAI

- The above is an extract of the detailed format of Quarter and nine months year ended 31.12.2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s and the listed entity. https://www.joyrealty.in/organisation.aspx The impact on net profit/loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by means of
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For AVISHKAR INFRA REALTY LIMITED Date: 11th February, 2025 Kapil Kothari, Managing Director (DIN: 02979665)

EPUJA SPIRITECH LIMITED

(FORMERLY KNOWN AS SAGAR PRODUCTIONS LIMITED)

CIN:L93000MH1980PLC170432

REGD.OFF: 606 Floor-6, Plot-A-2, Marathon icon, Ganpatrao kadam Marg, opp Peninsu, Delisle Road, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400013 E-mail: splgrive@rediffmail.com, Website: www.sagarproduction.com, Phone No. 6263 879 732.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024

						Amo	unts in Lacs.
Sr No		3 Months ended December 31, 2024 (Unaudited) (Merged)	Preceding 3 Months ended September 30, 2024 (Unaudited) (Merged)	Corresponding 3 Months ended December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2024 to December 31, 2024 (Unaudited)	Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)(Merged)	Year ended March 31, 2024 (Audited)
1.	Total income from operations	100.55	48.31	29.96	166.19	78.64	102.58
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93
3.	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99
6.	Equity Share Capital	854.79	781.1	776.1	854.79	776.1	776.1
7.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.04) (0.04)	(0.03) (0.03)	(0.00) (0.00)	(0.12) (0.12)	(0.01) (0.01)	(0.06) (0.06)

Note :-

Hundred Eleven Only)

- The above is an extract of the detailed format of Quarterly and nine month ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing an Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine month ended results are available on the websites of the Stock Exchan and the listed entity https://www.sagarproduction.com/
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by me
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Epuja Spiritech Limited Formerly known as Sagar Productions Limited

Chetan Merchant, Managing Director (Din: 06863321)

Date: 12th February, 2025 Place: MUMBAI



जाहीर सूचना

पर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की माझे अशील श्री. सौरव मनोहर जगताप, स्वर्गीर श्री. मनोहर रामचंद्र जगताप यांचा मुलगा यांन कळिवले आहे की, त्यांच्या वडिलांचे मुंबई येथे २५.१२.२०२४ रोजी निधन झाले. मयत हे फ्लॅट क्र.३०१, ३रा मजला, विनायक प्लॅटिना, माणगाव, कल्याण शिळ रोड, मानपाडा, डोंबिवली पुर्व, ठाणे-४२१२०४ या जागेचे माझे अशील व त्यांची आई श्रीमती चंद्रकला मनोहर जगताप यांच्यासह संयुक्त मालक होते

सदर मालमत्ता स्वर्गीय श्री. मनोहर रामचंद्र जगताप श्री. सौरव मनोहर जगताप व श्रीमती चंदकला मनोहर जगताप यांनी दिनांक ३०.१०.२०२४ रोजीच्या विक्री करारनामा मार्फत श्री. पवन सिंग यांच्याकङ् प्राप्त केली होती.

जर कोणा व्यक्तीस. कायदेशीर वारसदार किंवा संस्थेर सदर मालमत्तेवर काही दावा किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सद्र सूचना प्रकाशनापासून ७ विवसात खालील नमुद केलेल्या कार्यालयात माझ्याकडे आवश्यक स्ताऐवजांच्या प्रतिंसह कळवावे.

अन्यथा विहित कालावधीनंतर सर्व अधिकार. आक्षे किंवा दावा असल्यास त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि पुढे ना-दावा प्रमाणपत्र वितरीत केले

दिनांक: १४.०२.२०२५ संदीप कुमार सिंग

वकील उच्च न्यायालय कार्यालयः वांद्रे कोर्टा समोर, सुरुची कॉर्नर, ए.के. मार्ग, वांद्रे (पुर्व), मुंबई-४०००५१.

PUBLIC NOTICE

member of the Kurla Dwarkapuri Co op. Hsg. Soc. Ltd, having his address a 207, C-Wing. 2nd Floor, Kurla

Dwarkapuri Co-Operative Housing Society Ltd, LBS Marg, Kurla West,

Mumbai 400070 and holding Flat No

207, C Wing, 2nd Floor in the building

The said Society had issued the 5 fully paid up shares of Rs. 50 each compromised in Share Certificate No.

37 dated 15th June 1984, in the names of Nooruddin Taherally Sadikot and the late Mr. Akil Taherally Sadikot.

Shri Nooruddin Taherally Sadikot has informed the Society that he has

lost/misplaced the said Share Certificate and he has applied to the

Society for a Duplicate Share

The Society hereby invites claims or

objections (in writing) for issuance of Duplicate Share Certificate within 14

(Fourteen) days from the date of

publication of this Notice. If no claims/objections are received during

this period, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. सुनील कपूर,

दिवंगत अनिल जगदीश कपूर यांचे भाऊ आणि

दिवंगत विजय जगदीश कपूर, दिवंगगत श्री. जगदीश

कपूर यांचा मुलगा आणि दिवंगत श्रीमती कृष्णा जगदीश

कपूर आणि त्यांच्या एकमेव वारसदार आणि त्यांच्या

शेवटच्या मृत्युपत्राचे कार्यकारी हे फ्लॅट आणि खाली

दिलेल्या अनुसूचीत विशेषतः वर्णन केलेले शेअर्स

कोणतीही व्यक्ती. तिच्या वैयक्तिक क्षमतेनसार किंव

अन्यथा, सदर फ्लॅट आणि/किंवा सदर शेअर्स संदर्भात

ताबा, गहाणखत, शुल्क, धारणाधिकार, भाडेपड़ा

उप-भाडेपट्टा किंवा कोणतीही व्यवस्था किंवा रजा आणि परवाना, वापर, व्यवसाय, खरेदी, हस्तांतरण

भेटवस्तू, विश्वस्त, वारसा, विक्री करार, सामंजस्य

करार किंवा अन्यथा कोणत्याही प्रकारे किंवा कोणत्याही

स्वरूपात, प्रस्तावित विक्रीवरील दावा किंवा आक्षेप

याद्वारे कोणताही हक्क, शिर्षक किंवा हितसंबंध किंवा

दावा असल्यास, जर काही असेल तर, लेखी स्वरूपात

सहाय्यक कागदपत्रांच्या प्रतींसह, या सूचनेचे प्रकाशन

झाल्यापासून १४ दिवसांच्या आत आम्होला कळवावे

असे न केल्यास असे गृहीत धरले जाईल की कोणताही

दावा किंवा आक्षेप नाही आणि तो. जर असेल तर

बर सं**दर्भित अनुसू**ची

फ्लॅटक्र.१००४, मोजमाप क्षेत्र <mark>७</mark>५० चौ.फू. (सदर

फ्लॅट) हायलँड पार्क 'बी' म्हणून जात इमारतीच्य

१ ०व्या मजल्यावर (सदर इमारत) 'हायलँड पार्कको-. ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड 'चा भाग बनणे.

(सदर सोसायटी) प्लॉट क्र.३४९ आणि ३५० वर बांधकामित ओशिवरा गावातील बेअरिंग सर्व्हें क्र.४१ कॉम्प्लेक्स, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५८ आपि प्रत्येकी रू.५०/- चे पाच पूर्ण भरणा केलेले शेअस सदर फ्लॅटच्या (वरील समभागांच्या) संदर्भात जार केलेल्या शेअर सर्टिफिकेट क्र.१९६ अंतर्गत जारी केलेल्या हायलॅंड पार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेडच्या ९७६ ते ९८० पर्यंतच्या विशिष्ट मे. पिराणी अँड कंपनी

ॲडव्होकेट श्री. झीनत पिराणी ए-२०३. रॉयल सँड. शास्त्री नगर, सिटी मॉलच्य

> मागे, अंधेरी (पश्चिम), मुंबई-५३. pirani.law@gmail.com

> > मो.९८१९३०९९८१

PUBLIC NOTICE

Notice is hereby given by client Mr. Am Hiroo Vaswani residing at A/405 ,Pear Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross

Road, Lokhandwala Complex, Andhei (West), Mumbai-400053 that Misplaced his original and first agreement having address A/405 .Pearl Apartment ,Plot no 33,3rd Cross

(west), Mumbai-400053 as per the provisio

of the Law lodged online police complain and adopted "Missing Certificate" Date

12/02/2025 Lost Report No.20257/2025. And 2) Mr. Amit Hiroo Vaswani intending sale the said property having address A/405 Pearl Apartment CHS Ltd., Plot No.33,3 Cross Road, Lokhandwala Complex

ANY person having any claim to or agains

Andheri (West), Mumbai-400053.

,Lokhandwala Complex, Andher

दिनांक: १४.०२.२०२५

माफ करण्यात आला आहे असे मानले जाईल

विक्रण्याचा विचार करीत आहेत.

Date: 14.02.2025 The Kurla Dwarkapuri Co-op.

Mumbai-400070 (Mr. Mushtaq Sarang)

Hsg. Society Ltd. LBS Marg, Kurla West,

ट्रेस्कॉन लिमिटेड TRESCON

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा

सी आवप्तः एल७०१००एमएच१९९५पीएलसी ३२२३४१ नोंवणीकृत कार्यालयः ३०१, ३रा मजला , स्कायलाईन येल्थ स्पेस, नाथानी रोड, विद्याविहस (पश्चिम), मुंबई-४०००८६. वृर.:०२२-४६१६५६१, वेबसाईट: www.trescon.com, ई-मेल: cs@trescon.com

		Ų-	हमेव			एकि	श त	
	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
	तिमाही	तिमाही	९ महिने	वर्ष	तिमाही	तिमाही	९ महिने	वर्ष
तपशील	38.84.28	30.09.78	38.84.28	39.03.78	38.85.38	30.09.78	३१.१२.२४	39.03.78
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षत	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
एकुण महसूल	१९७.५७	ર રૂપ.હપ	৮৬০.০६	४६१.९४	१२६.८७	८२.१८	२८५.९२	४६१.९४
एकूण खर्च	२६९.५९	११०.६६	488.38	२०९.१६	२६९.१९	१११.१३	५४२.३१	२०९.१६
करपूर्व निष्वळ नफा	-७२.०२	२५.०९	-७४.२८	२५२.७७	-१४२.३२	-२८.९५	-२५६.३९	२५२.७७
करानंतर निञ्चळ नफा	-६१.८९	२३.२८	-७४.४४	१४१.३८२	-११८.५६	70.0€	- २४२.२७	१४१.८२
इतर सर्वकप उत्पन्न	-	-	-	-	-	-	-	-
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न (करानंतर)	-६१.८९	२३.२८	-७४.४४	१४१.३८२	-११८.५६	-30.68	- २४२.२७	१४१.८२
समभाग भांडवल (भरणा केलेले)	৬০ ৬৬. ২৬	৬০ ৬৬. ২৬	৬০ ৬৬. ২৬	৬০ ৬৬. १७	৬০ ৬৬. ২৬	७० ७७. १७	৬০৬৬. १७	৬০ ৬৬. १७
राखीव (पुनर्मृल्यांकित राखीव वगळून) मागील वर्नाच्या लेखानरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे				३७९०.	90			
उत्पन्न प्रतिभाग - मुळ व सौमिकृत (रु.)	-0.09	0.03	-0.22	0.70	-০. १७	-0.0६	-0.30	0.2

0.03 दिपः सेती (लिस्टिंग ॲंग्ड अद्र डिस्क्लोबर रिकायर्पेट्स) रेप्युनेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंबसह साहर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्याचे संविक्तर नमुन्यातीत उतारा आहे. वित्तीय निष्कर्याचे संपूर्ण नमुना कंपनीच्या http://www.trescon.com/investors-section/financial-results.html बेनसाईटवर आरि स्टॉक एक्सचेंबच्या बेनसाईटवर उपलब्ध आहे.

ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED

CIN: L74110MH1992PLC367633

Reg Office: 6th Floor, 601 E Wing, Trade Link Building, B & C Block Senapati Bapat Marg, Kamala Mill Compound, Lower Parel (W) Delisle Road, Mumbai, Maharashtra - 400013, E-mail: 1connect@1gsp.in, website: www.1gsp.in

UN-	AUDITED STANDALONE FINANCI	AL RESULT	S FOR THE	QUARTER	ENDED OF	N DECEMB	ER 31, 2024
							(in lakhs)
		0	UARTER EN	DED	NINE MON	FINANCIAL YEAR	
SR NO.	PARTICULARS	31/12/2024 UNAUDITED	30/09/2024 UNAUDITED	31/12/2023 UNAUDITED		31/12/2023 UNAUDITED	ENDED 31/03/2024 UNAUDITED
1.	Total Revenue from Operations	3337.34	1941.43	1454.04	6634.81	3870.82	6301.11
2.	Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	476.61	302.68	194.97	1011.26	417.39	949.97
3.	Profit/(Loss) before Tax	476.61	302.68	194.97	1013.82	417.39	949.97
4.	Profit/(Loss) after Tax	347.56	226.67	146.28	749.85	313.47	710.88
5.	Total Comprehensive Income	347.56	226.67	146.28	749.85	313.47	710.88
6.	Paid up Equity Share Capital (FV Rs. 10 per Sh.)	710.47	710.47	710.47	710.47	710.47	710.47
7.	Other Equity Capital	-	-	-	-	_	-
8.	Earnings per share in Rs. From continuing operations	4.89 4.89	3.19 3.19	2.06 2.06	10.55 10.55	4.41 4.41	10.01 10.01

Note:

Dilutied

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange(s) under regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results is available on the websites of the Stock Exchange(s) and the website www.1gsp.in

For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchange(s) and can be accessed on the www.1gsp.in The impact on net profit/ loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in

accounting policies shall be disclosed by means of a footnote On Behalf of Board of Director

For, ONE GLOBAL SERVICE PROVIDER LIMITED SD/

Sanjay Upadhaya Managing Director, DIN: 07497306

Date: February 12, 2025

कर्ज खाते क्र./कर्जदार/सह-कर्जदार/

१) रवी जेरमदास चावळा (मयताचे कायदेशीर वारसदार यांचे मार्फत)

वीचांचा पत्ता: फ्लॅट क्र.४०२, ४था मजला, संत लालबंद टॉक्र, सिर बौक, गांधीनार, कोल्हापूर, कोल्हापूर, महारोट्र-४९६१९९.

घांचा पत्ता: देशमुख वस्ती, करकांब, ता. पंढरपूर, जि. सोलापूर,

शाखाः औरंगाबाद, (कर्ज क्र.: एच४१७एचएचएल०४४७३९९ व

ांचा पत्ता: प्लॉट क्र.४३, गट क्र.७८, साई सचाई सिटी, औरंगाबाद,

चि४१७एचएलदी०४५०७०५व एच४१७एचएलदी०४५०७०६)

च४७९एचएलपी०२५१२८७च एच४७९एलपीटी०२७१०८०)

घांचा पत्ता: जैन स्वेतांबर मंदिराजवळ, सराफ बाझार, कोपरगाव,

गाखा: पुणे, (कर्ज क्र.: एच४०२एचएचएल०६९९५९० व

पत्ता: घर क्र.०१, रोड क्र.९एफ, सर्व्हे क्र.२६, मुंजाबा वस्ती, दुर्गामाता मंदिरा समोर, धनोरी, पुणे, महाराष्ट्र-४११०१५.

दिनांक: १४.०२.२०२५, ठिकाण: महाराष्ट्र

ाखाः पंढरपूर, (कर्ज क्र.: ५३१आरएमएसईआय११२४४५)

) भाविका रवी चावळा (सह-कर्जदार)

१) सतिश नरहरी देशमुख (कर्जदार) २) कल्पना सतिश देशमुख (सह-कर्जदार)

) शैलेश नारायण सोनावणे (कर्जदार) २) साक्षी शैलेश सोनावणे (सह-कर्जदार)

ነ शैलेश सतिश दंबीर (कर्जदार)

१) श्रीराम अशोक गावडे (कर्नदार)

हाराष्ट्र-४२३६०१

) शोभा सतिश दंबीर (सह-कर्जदार)

ब्हरपूर, महाराष्ट्र-४१३३०४.

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

प्रतिभृती/तारण स्थावर मालमत्ता अंमलबजावणी करावयाचे मालमत्तेचा

मजला, संत लालचंद टॉकर, सीटीएस क्र.२५२५बी, गांधीनगर, मीजे

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: गट क्र.४५८/९/२, एकूण

तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर-४१३३०४ येथील जागेचे सर्वे भाग व खंड

खाली नमुद् बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: प्लॉट क्र.४३, क्षेत्रफळ

१६८.३० ची.मी. गोलबाडी, गट क्र.७८, साई सच्छाई सिटी, सिडको बाळुज, महानगर, ता. व जि. औरगाबाद-४३१००१-४३१००१, पुर्वः

प्लॉट क्र.३७: पश्चिम: ९ मी. आतील रस्ता: उत्तर: प्लॉट क्र.४२: वक्षिण:

४२.१ चौ.मी. व सीटीएस क्र.३२२, क्षेत्रकळ ४६.१ चौ.मी., नगरपालिका

मिळकत तसेच मौजे कोपरगाव (नगरपालिका) परिसरा स्थित, ता. कोपरघाव.

जि. अहमदनगर-४२३६०१. पुर्व: स्ता; पश्चिम: सीटीएस क्र.३२०; उत्तर:

खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.टी२-१९०५ १९वा मजुला, इमारत क्र.टी२, व्हीटीपी व्यूमोंडे, मांजरी, तालुका हवेली,

क्षेत्रफळ ०५ क्षेत्रापैकी ०एच १७आर, पोटखराबा ०३आर, मु.

वाडीवले, ता. करवीर, जि. कोल्हापूर-४१६११९.

कॉर्पोरेट कार्यालय: सिरेब्रम आयटी पार्क बीर इमारत, ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४११०१४. शाखा कार्यालय: गावडे कॉम्प्लेक्स १ला मजला, आयडीबीआय बँकेजवळ, बँक रोड समोर, कोपरघाव-४२३६०१, महाराष्ट्र. १ला मजला, भाईश्री व्हेन्बर्स, प्लॉट क्र.२९, ४५, कामर चौक, प्रबोधनकार ठाकरे नगर, एनर, सिङको, औरगाबाद, महाराष्ट्र-४२१०७७. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड, १ला मजला, महावीर नगर, चॅपल लाईन, आयसीआयसीआग कॅफेजबळ, पंढरपूर-४१ ३३०४, महाराष्ट्र. १ला मजला, रामदास पाटील माफेट, मार्तण्ड विजय पेट्रोल पंचाच्या बाजुला, मुसावळ रोड, जामनेर, महाराष्ट्र-४२४२०६. तळमजला, प्लां क्र.३०, अ.क्र.८व १४/२, जय हिंद टॉक्र, जय हिंद चीक, देवपूर धुळे, महाराष्ट्र-४२४००५, ३रा मजला, गोंदल रोड, उद्योग नगर कॉलनी, मक्ती नगर, राजकोट, गुजरात-३६०००२

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सचना

. **बजाज फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी म्हणून खालील स्वाक्षरीकर्ता येथे खाली नमुद केलेल्या कर्जदार/सहकर्जदार यांना सूचना देत आहे की, त्यांनी में. बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडकडून त्यांना दिलेले मालमत्तेसमोरील गृहकर्जकरिता मुद्दल रक्षम तसेच व्याज व इतर शुल्क अशी रक्षम भरणा करण्यात कसूर केलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे ऋण खाते कंपनीचे नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) झाले आहे. तदुनुसार सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार त्यांना वितरीत सूचनेप्रमाण गरतीय टपालामार्फत त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर देण्यात आली होती. तथापि ती ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली आणि असे समजून आले की, खालील पक्षकार ती सेवा टाळत आहेत. म्हणून खाली नमुद् केलेले कर्जदार/सहकर्जदार यांना सदर जाहीर सूचनेद्वारे त्यांची संपुर्ण थकवाकी रक्कम असलेली कर्ज सुविधेची संपुर्ण रक्कम भरण्यास कळविण्यात येत आहे ज्याकरिता त्यांनी खालील नमुदप्रमाणे प्रतिभूती ठेवली होती.

क्या खात क्र./क्यादार/सह-क्यादार/	प्रातमूता/ तारण स्थापर मालमत्ता अमलबजापणा करापयाच मालमत्तचा	मागणा सूचना
जामिनदाराचे नाव व पत्ता	पत्ता	तारीख व रक्कम
शाखाः औरंगाबाव, (कर्ज क्र.: एच४१७एचएचएन०९७९६७६ य एच४९७एचएनटी०९९२४१५) १) बाबासाहेब निवृत्तीराय मुंढे (कर्जव्हर) २) सोनु बाबासाहेब मुंढे (सह-कर्जव्हर) वैद्यांचा पताः घर क्र.२५, वजरंग व्हिला, कॅमब्रीज चौकाजवळ, सुंरखाडी, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००१.	खाली नमुद्द बिगरशेत जिमिनीचे सर्व भागव खंड: रो हाऊस फ्रांची-२५ व बी- २६, बजरंग विहेला, प्लॉट क्षेत्र ४९ ची.मी. तसेच ए एकूण क्षेत्र १८ ची.मी. आणि चिल्टअप क्षेत्र २८.४० ची.मी. प्रत्येक, फॅमब्रीज चीकाजबब्द, सुंदरबाडी, औरंगाबाद येथील मालमतेचे सर्व भाग व खंड. पुर्व: ६ मी. कंद रसता; पश्चिम: रो हाऊस टाईप; उत्तर: रो हाऊस फ्र.बी-२५; वक्षिण: रो हाऊस फ्र.बी-२४.	२७ जानेवारी, २०२५ क.४१,३४,५७३/ - (रुपये एकेबाळीस लाख बीतीस हजार पाचशे त्र्याहत्तर फक्त)
शाखाः जामनेर, (कर्ज क्र.: एच४एकस३एफआरएल०३५२६०४) १) गजानन काडुबा चरहाण (कर्जवर) १) काडुबा भिमजी चरहाण (सह-कर्जवर) बेघांचा पचाः वांबहे रेलगाव, ता. सिद्धोड, जिल्हा औरंगाबाद, मारुती मंदिर सिद्धोड, महाराष्ट्र-४३११२२.	खाली नमुद बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: सामाधिक व अविभाजीत भाग जीपीएच क्र.५०७, क्षेत्रफळ एकूण क्षेत्र ५३.४३ ची.मी., ५७५, ची.फु., जांमई, ता. सिद्धोड, जि. औरगाबाद, पुर्व: विलास शिंद यांचे जीपीएच; पश्चिम: रस्ता; उत्तर: रस्ता; वृक्षिण: विट्टल काकडे यांचे जीपीएच.	२७ जानेवारी, २०२५ रु.५,९४,३७७/- (रुप्ये पाच लाख चीऱ्याण्णव हजार तिनशे सत्त्याहतर फक्त)
शाखाः धुळे, (कर्जं क्र.: एच४के२आरएलपी०४८१०३२) १) हबीबुररहेमान अन्सारी (कर्जवर) पत्ताः ११२/ए, चाळीसगाव रोड. धुळे, महाराष्ट्र-४२४००१. २) हमीबुररहेमान अतीकु रहेमान अन्सारी (सह-कर्जबार) पत्ताः एच.क.१, चाळीसगाव रोड, मुंबई आग्रा, महामार्ग रोड, धुळे, धुळे, महाराष्ट्र-४२४००१.	खाली नमुव बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: पुर्वे बाजुत पश्चिमेकडील भागचे प्लॉट क्र.१, सर्वे क्र.३६, क्षेत्रफळ ५३.१५ ची.मी., मु. मोहदी पीआर, लारिंग, ता. व जि. धुळे वेथील मालमतेचे सर्व भाग व खड. पुर्व: प्लॉच क्र.१ चा भाग; पश्चिम: प्लॉट क्र.१ चा भाग; उत्तर: रस्ता; वृक्षिण: प्लॉट क्र.३५.	२८ जानेवारी, २०२५ रु.५,४९,९९७/- (रुक्ये पाच लाख एकोणपत्रास हजार नऊसे सत्त्याण्णव फक्त)
शाखाः पुणे, (कर्ज क्र.: ४०२एचएसएलईके१९३५१८ च ४०२टीएसएचईके३३६३८६) १) नोलेश चव्हाण (कर्जवर) १) रमी चव्हाण (सह-कर्जवर) वेषांचा पत्ताः एल क्लि, फर्लट क्र.८०५, तनिश ऑचिंड, फेझ-२, ४९१/१ ते ७, चान्होळी बुदुक आळंदी, मोशी, महाराष्ट्र-४१२९०५.	खाली नमुद बिगरशेत जमिनीचे सर्य भाग व खंड: प्लॉट क्र.८०५, ८वा मजला, इमारत क्र.एल, तनिश ऑर्चिंड, एस.क्र.४९१/१ ते ७, चान्होळी बुद्धुक-४१२१७५.	२९ जानेवारी, २०२५ रु.२५,९३,०६२/ – (रुपये पंचवीस लाख त्र्याण्णव हजार बासप्ट फक्त)
शाखाः औरंगाबाव, (कर्ज क्र.: ४१७एचएसओ८४४७१८५७ च ४१७टीओएल८४४९४७३८ च ४१७एचएसओ८४४९४११० च ४१७टीओएल८४५०४८०४) १) प्रवीप बळीसम युके (कर्जवर) २) अर्चना प्रवीप युके (सह-कर्जवर) वोधांचा पत्ता: प्लॉट क्र.१८, विनायक आवास, हुनुमान टेकडीजवळ, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१००१.	अनुसुची मालमचा १: खाली नमुद बिगालोत जिमिनीचे सर्व भाग व खंडः प्लॉट क्र.बी-१८, सर्व्हें क्र.३७, श्री विनायक आवास रचना, गुरु गणेश नागरोप्प, रुनुमान टेकडी, पहाडसिंगपुरा, गा. जि. औरंगाबाद-४३१००१, पुर्वः प्लॉट क्र.बी-१९; पश्चिमः प्लॉट क्र.बी-१७; उत्तरः विद्यमान मार्ग; वृक्षिणः प्लॉट. अनुसुची मालमत्ता २: खाली नमुद बिगारोत जिमिनीचे सर्व भाग व खंडः फ्लॅट क्र.१०२, फ्लोरा अपार्टमेंट, १ला मज्ला, कार्यट क्षेत्र ७४.९० ची.मी., तसेच टेस क्षेत्र ३.८० ची.मी. मु. पायडी, गा. जि. नाशिक. पुर्वः उर्वरित जागा; पश्चिमः फ्लॅट क्र.१०२; वृक्षिणः लिफ्ट व डचट, उत्तरः उर्वरित जागा; पश्चिमः फ्लॅट क्र.१०२; वृक्षिणः लिफ्ट व डचट, उत्तरः उर्वरित जागा; पश्चिमः	३१.०१.२०२५ क.४६,२०,२४३/ – (रुपये सेहेचाळीस लाख चीस हजार दोनसे त्रेचाळीस कक्क)
शाखाः जामनेर, (कर्ज क्र.: एच४एक्स ३असएलपी०४६०१२३) १) राजेंद्र कडुबा बागुल (कर्जवस) २) मंदाबाई कडुबा बागुल (सह-कर्जवर) वेषांचा पताः परस्त सोलगाव, रादीप टॉकीज सिनेमाजवळ, औरंगाबाद, महाराष्ट्र-४३११२०	खाली नमुव बिगरशेत जमिनीचे सर्व भाग व खंड: जीपी मालमत्ता क्र.पी. क्र.९२४बी, क्षेत्रकळ ४४.९० ची.मी., नारणी बाग, मेन रोडजवळ, मु. पोस्ट व ता. सोबगाब, ति. औरंगाबाद, महाराष्ट्र-४३१२०. पुर्व: रामदास रुभाजी केंद्रोर यांचे एनपीएच; पश्चिम: गोर्बिंदा जामराव कोळी यांचे एनपीएच; उत्तर: सुरेश संघु भोई यांचे एनरीएस; वृद्धिक्या: जासठीय रस्ता.	२७ जानेवारी, २०२५ रु.५,८४,०४०/- (रुक्ये पाच लाख चौऱ्याऐंशी हजार चाळीस फक्त)

शाखाः राजकोट, (कर्ज क्र.: एच४२७एचएलडी११९८५५८ व | खाली नमुद् बिगरशेत जिमनीचे सर्व भाग व खंड: फ्लॅट क्र.४०२, ४थ

शाखाः कोपरगाव, (कर्ज क्र.: एच४७९ईसीएन०४०६३३५ व | खाली नमुद्दबिगरशेत जिमनीचेसर्वभाग वखंड:सीटीएस क्र.३२१, क्षेत्रफळ

बोल: दक्षिण: सीटीएस क्र.३२३.

सेवा न झालेल्या सूचनेकरिता पर्यायी सेवा म्हणून सदर नोटीस देण्यात आली आहे. वर नमुद कर्जदार/सहकर्जदार/जामिनदार यांना सल्ला आहे की, त्यांनी सदर

नुचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत वर मागणी केलेली रक्कम तसेच पुढील व्याज व इतर शुल्क जमा करावे अन्यथा (**बजाज हौसिंग फायनान्स**

लिमिटेडकडे उपलब्ध अन्य इतर अधिकाराच्या पुर्वग्रहाशिवाय) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑप

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे कलम १३(४) च्या तरतुदीअंतर्गत प्रतिभृत मालमत्ता/तारण मालमत्तेचा ताबा घेण्याचा पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल

वरनामित पक्षकारांना सल्ला आहे की, त्यांनी प्रथम अधिकार असलेले बजाज फायनान्स लिमिटेडवर वर नमुद मालमत्तेतील अन्य तृतीय पक्षकार अधिकार हि

the said flat or any part thereof by way of sale, exchange, arrangement, mortgage equitable mortgage, gift, trust, inheritance, bequest, possession, lien, charge maintenance, easement ,Alternate Accommodation Agreement, partnership etc., and/or any person in possession of the original title deeds or otherwise, howsoever is hereby required to make the same know in writing with the documentary proof thereo to the undersigned to the concer advocate/society office at office timing within 15 days from the date hereof otherwise the sale of the said flat shall be completed without any reference to such claim or interest and the same, if any, shall be deemed to have been waived to all intents

Schedule of the property: Schedule of the property: A/405, Pea Apartment CHS Ltd., Plot No.33,3rd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053,bearing at CTS No.1/85 survey No.41(part), Village

and purpose

For and on behalf of Mr Sanjeev Agawan Advocate and Notary (Govt. of India)

B/29, Ashish CHS Itd. 2nd Cross Road, Lokhandwala Complex, Andheri (West), Mumbai-400053. Cell:9820826048

Email Id: sanjeevagawane@gmail.com Date: 14/02/2025

स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेड (पुर्वीची स्वर्णसरिता जेम्स लिमिटेड), सीआयएन: एल३६९५५एमएच५९९२पीएलसी०६८२८३ नोंदणीकृत कार्यालयः कार्यालय क्र.५०४, ५ला मजला, ५७/५९, रुवर्ण हाऊस, धानजी स्ट्रीट, झवेरी बाजार, मुंबई–४००००३ दूर.क्र.:(०२२) ४३५९००००, वेबसाईट:www.swarnsarita.com, ई-मेल:info@swarnsarita.com ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही च नऊमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचा अहवाल



(रु.लाखात

		एकमव		एकात्रत			
तपशील	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेली	
	तिमाही	नऊमाही	तिमाही	तिमाही	नऊमाही	तिमाही	
	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२४ अलेखापरिक्षाित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५९८४४.०६	43829.80	୩७६४୦.६७	२१८९४.५५	६०४५६.६५	२०३९६.४५	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर व विशेप साधारण बाबपुर्व)	830.42	५३८६.७४	३.५६	३३९.६२	4200.08	२६.२८	
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(विशेप साधारण बाबनंतर)	830.42	५३८६.७४	३.५६	३३९.६२	4200.08	२६.२८	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)							
(विशेप साधारण बाबनंतर)	३२२.५२	4088.42	२.६७	२२९.३८	९२७.५६	98.09	
कालावधीकरिता एकूण सर्वकप उत्पन्न/(तोटा) (करानंतर							
कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) व इतर सर्वकप							
उत्पन्न (करानंतर))	३२२.५२	9088.92	२.६७	२२९.३८	९२७.५६	48.69	
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. ५०/- प्रतीभाग)	२०८३.७६	30.5705	२०८३.७६	30.5205	२०८३.७६	२०८३.७६	
राखीव (मागील वर्पाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात							
दिल्याप्रमाणे पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	-	-	-	
उत्पन्न प्रतिभाग (विशेप साधारण बाबपुर्व व नंतर)							
(दर्शनी मुल्य रू.१०/- प्रत्येकी)							
मूळ:	9.48	4.00	0.09	9.90	8.88	0.09	
सौमिकृत:	9.48	4.00	0.09	9.90	8.88	0.08	

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्पाचे सबिस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.swarnsarita.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. स्वर्णसरिता ज्वेल्स इंडिया लिमिटेडकरित

दिनांक: १२.०२.२०२५

ट्रेस्कॉन लिमिटेड सही/- दिनेश पटेल

व्यवस्थापकीय संचाल

(डीआयएन: ००४६२५६५)

सही/-सन्नी महेंद्र चोरडीय पुर्णवेळ संचालव डीआयएन:०६६६४०४९



MERCURY LABORATORIES LIMITED CIN:L74239MH1982PLC026341

Regd. Office: First Floor, 18, Shreeii Bhuvan, 51, Mangaldas Road, Princess Street, Mumbai-400 002, Maharashtra | Website:www.mercurylabs.com E-mail ID: secretarial@mercurylabs.com, Tel No: 0265-2477952

UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND **NINE MONTHS ENDED ON DECEMBER 31, 2024**

Pursuant to Regulation 33 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, based on the recommendation of the Audit Committee, the Board of Directors of Mercury Laboratories Limited ('the Company') at its meeting held on February 12, 2025 has approved the Unaudited Financial Results for the guarter and nine months ended on December 31, 2024 along with limited review report issued by the Statutory Auditors of the Company.

The aforementioned financial results along with the limited review report of the Statutory Auditors thereon are available on https://investor.mercurylabs.com/ and the said financial results can also be accessed by scanning the following Quick Response (QR) Code:

For Mercury Laboratories Limited Sd/-

Rajendra Shah Managing Director

Date: 12.02.2025 **DIN: 00257253** Place: Vadodara



EPUJA SPIRITECH LIMITED

(FORMERLY KNOWN AS SAGAR PRODUCTIONS LIMITED) CIN:L93000MH1980PLC170432

REGD.OFF: 606 Floor-6, Plot-A-2, Marathon icon, Ganpatrao kadam Marg, opp Peninsu, Delisle Road, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400013 E-mail: splgrive@rediffmail.com, Website: www.sagarproduction.com, Phone No. 6263 879 732.

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED ON DECEMBER 31, 2024

Amounts in Lacs									
Si No		3 Months ended December 31, 2024 (Unaudited) (Merged)	Preceding 3 Months ended September 30, 2024 (Unaudited) (Merged)	Corresponding 3 Months ended December 31, 2023 (Unaudited)		Year to date figures for the current period from April 01, 2023 to December 31, 2023 (Unaudited)(Merged)	Year ended March 31, 2024 (Audited)		
1.	Total income from operations	100.55	48.31	29.96	166.19	78.64	102.58		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93		
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.93		
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	-35.95	-23.75	2.25	-100.3	-8.98	-47.99		
6	Equity Share Capital	854.79	781.1	776.1	854.79	776.1	776.1		
7	(for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(0.04) (0.04)	(0.03) (0.03)	(0.00) (0.00)	(0.12) (0.12)	(0.01) (0.01)	(0.06) (0.06)		

रु.२४,७०,६७७/ – (रुप

चोवीस लाख सत्तर हजा

सहाशे सत्त्वाहत्तर फक)

रु.१०,८९,६३७/ – (रुप

हजार सहाशे सदोतीस

ह.४४,०६,०६३/- (रुपर चञ्चेचाळीस लाख सहा

हजार त्रेसप्ट फक्त)

३० जानेवारी, २०२५

ह.१७,३६,०६८/ – (रुप

सतरा लाख छत्तीस हजार

रु.४३,८८,६११/ – (रुप

भद्रुट्याऐंशी हजार सहाः

ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी, बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

- The above is an extract of the detailed format of Quarterly and nine month ended results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and nine month ended results are available on the websites of the Stock Exchange
- The impact on net profit / loss, total comprehensive income or any other relevant financial item(s) due to change(s) in accounting policies shall be disclosed by me
- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable

For Epuia Spiritech Limited Formerly known as Sagar Productions Limited

Place: MUMBAI

Chetan Merchant, Managing Director (Din: 06863321)

लॉइडस् इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेड

नोंद. कार्यालय: प्लॉट नं. ए -५/५, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, ठाणे-४२१४०१. कॉर्पोरेट कार्यालयः ए२, २रा मजला, मधु इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३. फोनः ०२२-६२९१८१११, **ई-मेलः** infoengg@lloyds.in, वेबसाईटः www.lloydsengg.in, सीआयएनःएल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५



३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव व एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

									(रु.लाखात)
				एकमेव				एकत्रित	
अ.	तपशील	,	संपलेली तिमाही	t	संपलेले ९ महिने		संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने
क.		30.05.28	39.03.28	30.08,23	34.03.28	30.05, 28	34.03.28	30.05.23	39.03.78
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षत	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२३९२९.७५	२५७९०.४५	२०२६५.०७	५९४४६.२६	88064.63	६३१६७.६१	२७६००.५२	£3990.03
₹.	कालावधीकरिता निय्वळ नफा/(तोटा) (कर, अपयादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	४४६५.४९	३३८५.२८	३५१०.०९	40242.26	७३२९,९३	90022.98	8८२३.२४	90400.03
}.	करपूर्व कालावधीकरिता निव्यळ नमा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेव साधारण बाबनंतर)	४४६५.४९	३३८५.२८	३५१०.०९	40242.26	७३२९,९३	40022.48	8८२३.२४	90400.03
3 .	करानंतर कालावधीकरिता निय्यळ नमा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेव साधारण बाबनंतर)	३३६८.२२	2088:03	२७०७.६३	८२८४.९२	4८७०.४८	७९८३.८३	३६३२.५१	८५४९.२१
ţ.	कालावधीकरिता एकूण सर्वक्य उत्पन्न (कालावधीकरिता सर्वक्य नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वक्य उत्पन्न (करानंतर))	३३५९.०६	२७८५७३	२७०४.६८	८२६५.२५	4904.29	८०१३.५४	३६२३.३५	८५२५.५४
Ę.	समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.५/- प्रती)	11422.34	११४४६.२९	900८८.९८	99६२२.३५	900८८.९८	9988 4.28	11६२२.३५	१ 9६२२.३५
9.	इतर समभाग (लेखापरिक्षात ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार)	-	-	-	-	-	२९६७३.५२	-	-
<u>.</u>	मूळ व सौमकुत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.)	0.29	0.28	0.24	0.65	0.44	0.08	0.39	0.08
ξ.	मूळ व सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (वार्षिकीकरण नाही) (रू.)	0.29	0.28	0.24	0.09	0.44	0.03	0.39	0.03

- या तिमाहीत टेक्नो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड ही उपकंपनी बनल्यापासून, कंपनीचे एकत्रित आर्थिक निकाल प्रथमच इंडियन एएस १५० एकत्रित वित्तीय विवरणपत्रांच्या तरतुदीनुसार सादर केले जात आहेत. मागील कालावधीत एकत्रित वित्तीय निकाल सादर करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणूनच, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, ३५ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी, ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या नऊ महिन्यांसाठी आणि ३५ मार्च. २०२४ रोजी संपलेल्या वर्षांसाठी एकत्रित वित्तीय निकाल प्रदान केलेले नाहीत.
- परिपत्रक क्र.सीआयआर/सीएफडी/एफएसी/६२/२०१६ द्वारे साधुरितप्रमाणे सेवी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेय्युलेशन २०५५ च्या नियम ३३ अन्यये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली अलेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्पाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्पाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com व एनएसईएलच्या www.nseindia.com वेबसाईटवर
- वरील निष्कपिषे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन् करण्यात आले आणि तदनंतर ५३.०२.२०२५ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले मागील कालावधीचे आकडे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले



लॉइडस इंजिनीयरींग वर्क्स लिमिटेडकरिता (पुर्वीची लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड) सही/

मुकेश आर. गुप्ता अध्यक्ष व पूर्णवेळ संचालक डीआयएन:०००२८३४७